



बँक ऑफ बरोडा
Bank of Baroda

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदीन्वये] स्थावर मिल्कतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्कुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) रु. २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहचालना सिक्कुरिटीयोजना अॅन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल अॅन्ड अॅन्ड एफकोसॅमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अॅन्ड, २००२ अन्वये स्थावर मिल्कती विक्रीसाठीची ई-लिवावची विक्री सूचना

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिल्कती बँक ऑफ बरोडाकडे गहाण/भारित असून विचार प्रत्यक्ष कच्चा बँक ऑफ बरोडाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरिता "जे आहे जे आहे" "जे आहे जे आहे" आणि "जे काही आहे ते आहे" तत्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/कच्चाकी/राखीव किंमत/ई-लिवाव दिनांक आणि वेळ, इतर आणि इतर अनामत रकमेची गरजिलेखनीय सुचना खालीलप्रमाणे:

अ. क्र.	कर्जदार आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	ज्ञात भार असल्यास स्थावर/जंगम मिल्कतीचे वर्णन	एकूण थकबाकी	ई लिवावची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत (२) राखीव किंमतीचा ३% जोरून वाढविण्याची रक्कम	कच्चाकी स्थिती (सांपावणी/प्रत्यक्ष)	मिल्कतीच्या निविदाणीची तारीख आणि वेळ आणि सापेक्ष तपसिल
१	मे. स्कायलाईन कंस्ट्रक्शन कंपनी द्वारे श्रीम. सारंग अग्रवाल	१) गाम मीर रेल्वे स्टेशन, गोगाव पश्चिम, मुंबई-४०० ०६२ वरील नमूद जमिनीवर बांधणीसाठी विल्टअप क्षेत्र १११७० चौ. फू. असलेले ओशिवरा जिह्वा सेंटर, पी/दक्षिण वार्ड मुंबई आणि कर्माअंश इमारत येथील गाव गोगाव येथे स्थित वसलेले आणि असलेल्या सॅनशन प्लानमधील कर्माअंश प्लॉट, प्लॉट सी वरील (पूर्वी सी (सी) + सी २ + जे + के १)(सी-३) सीटीएस क्र. १८/१०, १०० ते ११० (भाग), १११ (भाग), ११२ (भाग), मोज. १७६२.२४ चौ. याईल घाटक जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्ध: उत्तर: आतील रस्ता. पूर्व: आतील लेन. दक्षिण: गाव मंदिर रोड, पश्चिम: आरण्य एएसोटीका कॅम्पास तहत भाग-ब्यूट	एकूण थकबाकी रु. ५०.४४ कोटी अधिक ०१.०८.२०१६ रोजीपासूनचे व्याज अधिक कायदेशीर आणि इतर प्रभार	२६.११.२०२० दु. २.०० वा. ते सायं ६.०० वा.	१) रु. ४९५०.०० २) रु. ४९५०.०० ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कच्चा	२०.११.२०२० स. ११.०० ते दु. १.०० श्री.संयुक्त पार - १९१२४९११०१

विक्रीच्या तपसिलवर अटी आणि शर्तीनामून कृपया <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> आणि <https://ibapi.in> पर्ये दिलेल्या लिंकाचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत सही/-दिनांक: ०५.११.२०२० दिनांक: ०५.११.२०२० दिनांक: मुंबई



मोठा ई-लिवाव २५.११.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ३.०० वा. सरफेसी अॅन्ड, २००२ अंतर्गत वेबसाईट: <https://www.mstcecommerce.com> येथे पुर्विलेखीय ई-लिवाव प्लॅटफॉर्म मार्फत "जे आहे जे आहे तत्वाचे" "जे आहे जे आहे तत्वाचे"

ज्वाल कार्यालय, मुंबई पश्चिम: मनीष कमर्शियल सेंटर, २१६ ए, डॉ. अनी बेड्गे रोड, वरळी, मुंबई-४०००२५, दू. क्र. ०२२-२४९६९३४९, २४९३०२३५. फॅक्स क्र. ०२२-२४९६५४४४, ईमेल: mum.recovery@allahabadbank.in

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिल्कतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्कुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) रु. २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहचालना सिक्कुरिटीयोजना अॅन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल अॅन्ड अॅन्ड एफकोसॅमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अॅन्ड, २००२ अन्वये स्थावर मिल्कती विक्रीसाठीची ई-लिवावची विक्री सूचना

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिल्कती तारण धनकोटडे गहाण/प्रभारित असून विचार प्रत्यक्ष कच्चा इंडियन बँक (यासाठी इलाहाबाद बँक) च्या प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरिता २५.११.२०२० रोजी "जे आहे जे आहे" "जे आहे जे आहे" आणि "जे काही आहे ते आहे" तत्वावर विकली जाईल.

अनु. क्र.	मिल्कतीचे वर्णन	कर्जदाराचे नाव	हमीदार/ गहाणदाराचे नाव	तारण कर्जाची रक्कम	इसारा अनामत रक्कम	विक्री तपसिलसाठी सापेक्ष घत्ता आणि सापेक्ष क्रमांक	कच्चाकी स्थिती
१)	प्लॉट क्र. ३०१, ३ रा मजला, सी-विंग, रामचंदे कॉम्प्लेक्स, सवई क्र. ५७-ए (भाग) गाव आसनावा, तालुका गहाणूर, सिवणानगर, आसनावा (प), जि. ठाणे, विल्ट अप क्षेत्र ४००० चौ. फू. सीमा: उत्तर- वाड, पूर्व- वाड, पश्चिम- वाड, दक्षिण- ए-विंग	श्री. अदुतु रव मोहमद अन्सार	श्री. अदुतु रव मोहमद अन्सार (हमीदार)	रु. १५,५९,५०७/-	रु. १३,२५,०००/-	इंडियन बँक, वाद (पश्चिम) शाखा: वाद मकद सीवणणणणण, २६, सेनापती वाद मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४००२०२, दूर. क्र.: ०२२-२४३३८९२२	प्रत्यक्ष कच्चा
२)	विल्डिंग क्र. १०, डी-विंग, संजु. प्लॉट क्र. ३०४, ३ रा मजला, अमृत रेसिडेन्सी, संध्याकाळ कॉम्प्लेक्स मो, डीप एन्वेलपमेंट कॉलेज रोड, सवईली गाव, बोईसर (प), जि. पालघर - ४०१५०९, विल्ट अप क्षेत्र ४७५९ चौ. फू. सीमाबद्ध: पूर्व- विल्डिंग क्र. १०८, पश्चिम- विल्डिंग क्र. १०सी, उत्तर- सवईली ए-विंग, दक्षिण- कण ताता फॅक्ट्री	१) श्री. सुरेश आर जोशी २) श्री. प्रफुल्ल एस. जोशी	श्री. सुरेश आर जोशी आणि श्री. प्रफुल्ल एस. जोशी (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,८५,४५५/-	रु. १५,५०,०००/-	इंडियन बँक, वसई रोड शाखा: तळ मजला, विवकाना निवास, स्टेशन रोड, नवघर, वसई रोड (पश्चिम), ठाणे-४०१२०२, दूर. क्र.: ०२५०-२३३८०५९ श्री. विजय सिंग ९८९७४५४९	प्रत्यक्ष कच्चा
३)	प्लॉट क्र. ४०१, ४ रा मजला, विल्डिंग ७, विंग बी, सवई, अमृत रेसिडेन्सी, बोईसर, जि. पालघर-४०१३०३, विल्ट अप क्षेत्र ४८४ चौ. फू. मिल्कतीच्या सीमाबद्ध: उत्तर- खुला प्लॉट, पश्चिम- सतगुड विल्डिंग क्र. ८, उत्तर- खुला प्लॉट, दक्षिण- श्रद्धा विल्डिंग क्र. ६	श्री. विभा विजय लटके	श्री. विभा विजय लटके (कर्जदार आणि हमीदार)	रु. २९,६०,६७४/-	रु. १९,२५,०००/-	इंडियन बँक, वसई रोड शाखा: तळ मजला, विवकाना निवास, स्टेशन रोड, नवघर, वसई रोड (पश्चिम), ठाणे-४०१२०२, दूर. क्र.: ०२५०-२३३८०५९ श्री. विजय सिंग ९८९७४५४९	प्रत्यक्ष कच्चा
४)	प्लॉट क्र. २०१, २ रा मजला, विंग-बी, विल्डिंग क्र. १, टाईप सी, "आयगम पार्क", बॅंगार वाडा, सिवण रोड, गाव बोईसर, बोईसर पूर्व, जि. पालघर-४०१५०९, विल्ट अप क्षेत्र ६५५ चौ. फू. सीमाबद्ध: उत्तर- ए-विंग/खुला प्लॉट, दक्षिण- विल्डिंग क्र. २, पूर्व- खुला प्लॉट, पश्चिम- रेल्वे लाईन	श्री. अशोक आर सिंग आणि रेखा अशोक आर सिंग	श्री. अशोक आर सिंग आणि रेखा अशोक आर सिंग (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,४४,४५०/-	रु. १५,५०,०००/-	इंडियन बँक वाद (प) शाखा: प्लॉट क्र. ६२९/१२३३, उत्तर भारतीय संघ भवन गार्हस्थे कॉलेज, टाईप कॉलेजी मार्ग, वाड (पूर्व), मुंबई-४०००५९, दूर. क्र.: ०२२-२६५७३०३२५, श्री. अमित कुमार - ९७३३७५५४४	सांकेतिक कच्चा
५)	प्लॉट क्र. २०४, २ रा मजला, मंदार अपार्टमेंट, गाव बोईसर, तालुका वसई, सवई क्र. ३, हिस्सा क्र. ६/२, ६/१बी, जि. पालघर. विल्ट अप क्षेत्र - ४६० चौ. फू. मिल्कतीच्या सीमाबद्ध: उत्तर- बाबजी अपार्टमेंट, दक्षिण- खुला प्लॉट, पूर्व- खुला प्लॉट, पश्चिम- महालक्ष्मी फ्लूज	श्री. प्रेमचंद प्रताप सिंग	श्री. प्रेमचंद प्रताप सिंग (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,८६,२४८/-	रु. १७,५०,०००/-	इंडियन बँक बोईसरली (प) शाखा: उदकवाकर रोड, बोईसरली (पश्चिम), मुंबई दूर. क्र.: ०२२-२६५७४८८६८, श्री. सुविजत झा - ७७३८१५२०४३	प्रत्यक्ष कच्चा
६)	प्लॉट क्र. २०३, २ रा मजला, विंग-ए, विल्डिंग क्र. बी, मिथु गार्डन को-ऑप. हाऊस सोसा. लि., टाईप बी, वाय. के. नगर, गाव बोईसर, विंग (प), तालुका वसई, जि. पालघर. विल्ट अप क्षेत्र ५८५ चौ. फू. मिल्कतीच्या सीमाबद्ध: उत्तर- मिथु गार्डन टाईप ए, ए विल्डिंग, दक्षिण- इंटेलव रोड, पूर्व- पाहणूक सुटी, पश्चिम- इंटेलव रोड	श्री. सचिन रमेश महाडिक आणि सी. दिशा एस महाडिक	श्री. सचिन रमेश महाडिक आणि सी. दिशा एस महाडिक (कर्जदार आणि हमीदार)	रु. २६,६७,८४५/-	रु. २६,८६,०००/-	इंडियन बँक भवन कॉम्प्लेक्स (प): मुन्शी गण, दादर वाई रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८, श्री. रविचंद्र निवेदी - ७७३८१५२०३९	सांकेतिक कच्चा
७)	प्लॉट क्र. २०३, २ रा मजला, सी-विंग, टाईप बी, परती कॉम्प्लेक्स, सवई क्र. ३२, हिस्सा क्र. १/२ गाव वारांगड, विंग इंडस्ट्रीयल समोर, बोईसर (प), तालुका आणि जिह्वा पालघर-४०१५०९, विल्ट अप क्षेत्र २१६ चौ. फू.	श्री. पुनम अरविंद शर्मा	श्री. पुनम अरविंद शर्मा (कर्जदार आणि हमीदार)	रु. ७,९४,०१६/-	रु. ६,४८,०००/-	इंडियन बँक, वांडा (प) शाखा: प्लॉट क्र. ६२९/१२३३, उत्तर भारतीय संघ भवन, गार्हस्थे कॉलेज, टाईप कॉलेजी मार्ग, वाड (पूर्व), मुंबई-४०००५९, दूर. क्र.: ०२२-२६५७३०३२५, अमित कुमार - ९७३३७५५४४	सांकेतिक कच्चा

ईअर सादरकरणाची शेवटची तारीख आणि वेळ २३.११.२०२० रोजीस सायं. ४.०० इच्छुक बोलीदारांनी ईअर दिनांकाच्या रोजी किंवा पूर्वी नोंदणीकरण करणे आवश्यक आहे आणि रेल्वेबल वॉलेट मध्ये लिडव्हा असणे आवश्यक आहे.

पुढील तपसिल आणि अटी आणि शर्ती डाउनलोड करण्यासाठी कृपया मेट घा अंश खालील पॉर्टलच्या एम्प्लॉकायकरिता कृपया हेल्प लाईन क्रमांक: १८००२५०२६ येथे संपर्क करावा. १. <https://www.indianbank.in> २. <https://www.mstcecommerce.com> ३. <https://www.ibapi.com>

संबंधित बोलीदारांनी आवश्यक सूचना: बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिक पूर्ण करतव्या आहेत: टप्पा १: बोलीदार/खोलीदारांनी नोंदणी: बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ई-लिवाव प्लॅटफॉर्मवर (वर्क लिंक दिलेली आहे) <https://www.mstcecommerce.com> (महणजेच <https://www.auctionhome/ibapi/>) नोंदणी करावी आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी: बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तऐवज अपलोड करावे आहेत. केवायसी दस्तऐवजांची ई-लिवाव सेवा पुनरावलोकन पडताळणी करणारा यंत्रणेने (२ कामकाजाचा दिवस लागू शकतात). टप्पा ३: विवर रेल्वेबल इश्युई वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर: ई-लिवाव प्लॅटफॉर्मवरील जॉर्ज केलेली चतन वापरून एम्प्लॉकी/ट्रान्झॅक्शन वापरून अनलाईन/ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की टप्पा १ ते टप्पा ३ हे लिवावच्या ताखेपूर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

टीप: इतर तपसिल आणि वरील नमूद ताखेचे सदर विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना सुचना सदर सूचना आहे.

सही/- इंडियन बँक (पूर्वीचे अलाहाबाद बँक) प्राधिकृत अधिकारी



टाटा टेलीसर्विसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सायनावाडा, पी. ओ. बुध्, नवी मुंबई - ४००७०३
दू: ९९-२२-६६६९ ५१११, ई-मेल: investor.relations@tatatele.com वेबसाईट: www.tatateleservices.com
कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर: एल६४२००एमएए१९५१पीएससी०८६३५४

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी लेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही					
		३० सप्टेंबर, २०२० (लेखापरिचित)	३० जून, २०२० (अलेखापरिचित)	३० सप्टेंबर, २०१९ (अलेखापरिचित)	३० सप्टेंबर, २०२० (लेखापरिचित)	३० सप्टेंबर, २०१९ (अलेखापरिचित)	३१ मार्च, २०२० (लेखापरिचित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२५६.६६	२४३.३०	२७०.३५	४९९.९६	५६३.८०	१,०७७.७४
२	कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(३२८.९५)	(३०२.४९)	(३१०.२३)	(६३०.६४)	(७२९.२९)	(१,२८३.८३)
३	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(३४९.९९)	(१,०६९.२६)	(२,३३४.४५)	(१,४९०.४५)	(२,५६३.३०)	(३,७९४.९९)
४	कालावधीसाठी करीतर निव्वळ (तोटा)	(३४९.९९)	(१,०६९.२६)	(२,३३४.४५)	(१,४९०.४५)	(२,५६३.३०)	(३,७९४.९९)
५	कालावधीसाठी सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करीतर निव्वळ (तोटा) आणि करीतर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(३३९.६८)	(१,०७०.३४)	(२,३३५.१५)	(१,४९०.०२)	(२,५६३.७६)	(३,७९३.४६)
६	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३
७	इतर इन्विटी (राखीव सह)						(१९,४३४.०९)
८	नेट वर्ध						(१७,४७८.४६)
९	प्रति भाग (तोटा) (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)						
१०	मूलभूत आणि सौम्यिकृत डेटा इन्विटी रेशो - (संख्या)	(१.७५)	(५.४७)	(११.९४)	(७.२९)	(१३.११)	(१९.००)
११	डेटा सवईस कव्हरेज रेशो ("डीएससीआर") - (संख्या)						(०.९६)
१२	इंटरनेट सवईस कव्हरेज रेशो ("आयएससीआर") - (संख्या)						०.५२

टिपा:

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅन्ड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलाचा वरील एक उतारा आहे. दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (<http://www.tatateleservices.com>) वसुद्धा उपलब्ध आहे.
- युनिफाइड अॅन्डसेस सवईस लायसन्स अॅन्डप्रिमेट मधील व्याख्ये प्रमाणे अॅन्डजस्टेड ग्रांस रेव्हन्यू ('जीआर') आणि ग्रांस रेव्हन्यू ('जीआर') च्या व्याख्ये संबंधात ऑपरेटिंगचे अर्धवर्षीय करणारा व डिपॉझिट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (डीओटी) अर्धीत मान्य करणारा न्यायनिर्णय २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी ("न्यायनिर्णय") नामदार सर्वोच्च न्यायालयाने ("एससी") उद्घोषित केला. ३१ मार्च, २०२० रोजीस टीटीएमएल ने वॉलेट एससी न्यायनिर्णय व हा प्रकरणातील त्यानंतरचे आदेश यापसून उद्भवणाऱ्या एलएफ, एसयूसी, व्याज, दंड आणि प्रयोच्य असे दंडावरील व्याज हद्दासाठी रु. २,४२३.३७ कोटीची तरतूद केली. ३१ मार्च, २०२० नंतर, एससी ने खालील प्रमाणे चार (४) आदेश पारित केले:
 - १- ११ जून, २०२० रोजी एससी ने, थकीत एलएफ रकमा सुरक्षित करण्यासाठीच्या प्रस्तावा संबंधित संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे ऑपरेटर्स ना निर्देश दिले. २० वर्षे कालावधीत उर्वरित थकीत रकम वसूल करण्याकरिता मार्च, २०२० मध्ये दाखल केलेल्या डीओटी अर्जावर (सुधारणा अर्ज) वरील आदेश पारित झाला. सदर सुधारणा अर्जात, डीओटी ने एसयूसी, व्याज, दंड व दंडावरील व्याज यासह थकबाकीचाही दावा केला. सुधारणा अर्जाच्या जोडपत्रातील डीओटीने वर्णन केलेल्या वसुलीयोग्य विवरणात टीटीएमएल आणि अन्य मंडळ म्हणजेच टाटा टेलिसर्विसेस लिमिटेड (टीटीएमएल) यांचा वेगवेगळा हिस्सा दाखवलेला नाही.
 - १८ जून, २०२० रोजी एससी ने निर्देश दिले की, ऑपरेटर्सनी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासह मागील १० वर्षासाठी लेखापरिचित ताळेबंद तसेच मागील १० वर्षातील आयकर विवरणे आणि जमा केलेल्या एजीआर (एलएफ) चे तपशील सादर करावेत. एससी ने टेलिकॉम ऑपरेटर्सना सुनावणीच्या पुढील ताखेपूर्वी त्यांचे सदभावामुलक वर्तन दर्शवणाऱ्या टीटीएमएल वरील रकमेचे प्रदान करण्याची विनंती केली. टीटीएमएल ने आदेशाचे पालन केले आणि टीटीएमएल सोबत एका संयुक्त प्रतिज्ञापत्रात आवश्यक दस्तावेज सादर केले.
 - २० जून, २०२० रोजी, एससी ने सुधारणा अर्जाचा भाग म्हणून डीओटीने दाखल केलेल्या वसुलीयोग्य रकमेची संबंधित विवरण मान्य करणारा एक आदेश पारित केला आणि पुढे आदेश दिला की, ह्या रकमेचा पुन्हा आढावा किंवा पुनर्गणन केले जाणार नाही. कोणत्या कालावधीत प्रदान करावचे व थकबाकी सुरक्षित कशी करावची यावरील आदेश राखून ठेवला आहे.
 - १ सप्टेंबर, २०२० रोजी, एससी ने ऑपरेटर्सना डीओटी ने दावा केलेल्या एकूण उर्वरित थकबाकीपैकी १०% रकम ३१ मार्च, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी प्रदान करण्याचे आणि उर्वरित रकम जी दरवर्षाच्या ३१ मार्च पर्यंत देय असेल ती १ एप्रिल, २०२१ पासून सुरु करत ३१ मार्च, २०३१ पर्यंत हप्त्यांचे भरण्याचे निर्देश दिले. टीटीएमएल ने रु. ६३९.३९ कोटीचे प्रदान केले आणि सध्याच्या एससी आदेशाचे पालन करण्याचे सुनिश्चित करेल. त्यानुसार ह्या एजीआर थकबाकी संबंधातील उर्वरित रकमा ३० सप्टेंबर, २०२० रोजीस अ-विद्यमान म्हणून वगळून ठेवण्यात आले. त्या परिणामी, कोणत्याही बाधेशिवाय आणि दुरुदृष्टीने, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षात टीटीएमएल ने एससी आदेशात अंतिम म्हणून सांगितलेल्या एजीआर थकबाकीच्या रकमा तसेच ३१ मार्च, २०२० पर्यंत तरतुद आणि ताखेपूर्वी टीटीएमएल कडून ज्यासाठी मागण्या मिळाल्या नव्हत्या त्या कालावधीसाठीच्या रकमांमधील फरकाच्या रकमेला परिणामस्वरूप देण्यासाठी रु. ८२७.२८ कोटींची वाढीव तरतुद नोंदवली (३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत रु. ६०.५१ कोटी) तीचे गणन लायसन्स अॅन्डप्रिमेट, न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि ह्या बाबतीत डीओटीने वेळोवेळी जारी केलेले आदेश व मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार केले आहे. रकमेची तरतुद कायद्याने उपलब्ध असलेल्या टीटीएमएल च्या कायदेशीर अधिकार, दावे, उपाययोजना आणि हेतूना कोटिकोरणने बाधा येऊ न देता अकाऊंटिंग स्टॅंडर्ड्सच्या अनुपालनात केली आहे.
- अपवादात्मक बाबीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
 - (अ) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी पुनर्चना खर्च-निरंक (३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. १३.९५ कोटी, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी रु. १६.२१ कोटी व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. ४६.७९ कोटी)
 - (बी) ३० जून, २०१९ रोजीस कंपनीने रास्त मूल्य वजा विक्रीचा खर्च ह्या आधारे तिच्या सीएमबी मालमत्तांच्या वसुलीयोग्य रकमेचा आढावा घेतला आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षात नोंदवलेल्या नादुरुस्तीचा अंशिक परतावा म्हणून रु. १८४.४७ कोटीची रकम नोंदवली आणि ती ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
 - (सी) योजनेच्या प्रभावी ताखेरोजीस (१ जुलै, २०१९), खालील बाबतीत इंड एस तरतुदीच्या अनुपालनात कंपनीने रु. ९१.२७ कोटी नफा आणि तोट्यात भारभूत केले.
 - टीटीएमएल आणि टाटा टेलिसर्विसेस लिमिटेड ('टीटीएसएल') यांच्यातील दिनांक २९ जून, २०१९ च्या कर्ज करारानुसार, टीटीएमएलने सादर करारातील अटी आणि शर्तीप्रमाणे टीटीएसएलकडून रु. ८२५ कोटी कर्जाकडे घेतले आणि कर्जाचे गणन त्याच्या रास्त मूल्याने केले आणि त्याचे वॉगकरण रु. ७४८.२३ कोटी रकमेचे कर्ज आणि रु. ७६.७७ कोटी रकमेची इन्विटी या दरम्यान केले. ३० जून, २०१९ रोजीस, ईआयआर (इंफ्लेटीव्ह इंडेस्ट्रियल ट्रेड) पध्दत वापरून कर्जफेडीच्या तरतुदीच्या खर्चात रु. ७४९.४१ कोटी हे कर्जाच्या ऋण घटकाचे धारण मूल्य आहे. १ जुलै, २०१९ रोजीस, व्यवस्थेच्या योजनेनुसार, रु. ८२५ कोटीच्या दर्शनी मूल्याच्या सदर कर्जापैकी रु. ८१८.०६ कोटी रकमेचे (कर्जफेडीच्या तरतुदीचा खर्च रु. ७४३.११ कोटी) कर्जाचे दर्शनी मूल्य त्याच शर्तीवर बीएएलकडे हस्तांतरित केले आणि रु. ७४.९५ कोटीची फरकाची रक्कम (प्राथमिक गणनावरील इन्विटी म्हणून मोजलेल्या रु. ७६.७७ कोटीमधून उद्भवलेले समायोजन असलेली) ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
 - सी.एमबीच्या विभक्तीकरणच्या योजनेनुसार टीटीएमएलच्या भागधारकांनी प्राप्त केलेल्या बीएएलच्या समभागांना टीटीएमएलने तिच्या भागधारकांना केलेले वितरण म्हणून गृहित धरले असून ते योजनेनुसार विचारात घेतलेले बीएएल शेअर्सचे रास्त मूल्याच्या (रु. ५० कोटी) सापेक्ष योजनेच्या प्रभावी ताखेस १ जुलै, २०१९ रोजीस बीएएलच्या शेअर्सचे रास्त मूल्य असलेल्या रु. ३३.६८ कोटी इतके गणले आणि भागधारकांना मोबल्ल्याची रास्त मूल्याच्या समायोजनाची रु. १६.३२ कोटीची तफावतीची रक्कम ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
 - (डी) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी एलएफ व एसयूसी प्रती रु. ७७९.८१ कोटीची अतिरिक्त तरतुद केली आहे. (३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. १३.०४ कोटी, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. ७६.७७ कोटी व ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षासाठी रु. १,९९९ कोटी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. २,४६

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED
162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400021.
Website: www.kjmcinserv.com
Email: investor.corporate@kjmc.com
CIN: L67120MH1998PLC113888

NOTICE
Pursuant to regulation 47 read with regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of KJMC Corporate Advisors (India) Limited is scheduled to be held on Friday, November 13, 2020, inter alia: 1. To consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020, and limited review report of the auditor for the period ended September 30, 2020. 2. To consider and approve the Notice of Annual General Meeting and Directors Report of the Company. 3. To consider and approve any other business item with the permission of the chair. This information is also available on the Company's website www.kjmcinserv.com and on BSE website www.bseindia.com.

For KJMC Corporate Advisors (India) Limited
Place: Mumbai
Date: November 05, 2020
Bhavika Dalal
Company Secretary

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LTD.
Regd. Off: B-701, 7th Floor, Aarus Chambers, S. S. Amrutkar Marg Worli, Mumbai-400013.
Email: id-uvvtski@gmail.com
Tel No. 022-24909003
Website: www.mirchtechnologies.com
CIN: L27290MH1972PLC016127

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020 to inter alia, consider, approve and take on record the unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020.

For Mirch Technologies (India) Limited
Sd/-
Ushadevi S. Ladha
Director

Place: Mumbai
Date: 5th November, 2020

GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.
CIN: L61100MH1976PLC019229
Regd. Office: 101, Swagnabhooni, 'A' Wing, S.K.Bole Road, Dadar (W), Mumbai-400 028.
Tel: 91-22-2423 4000 Fax: 91-22-2436 2764
Email: investor.dressal@globaloffshore.in
Website: www.globaloffshore.in

NOTICE
Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulation, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11th November, 2020, inter alia, among other matters, to consider, approve and to take on record the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2020.

The information contained in this notice is also available on the Company's website www.globaloffshore.in and on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Global Offshore Services Limited
Sd/-
A. C. Chandarana
C.S & President- Legal & admin

Place: Mumbai
Date: 04.11.2020

THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED
Registered Office: P. O. Ravalgaon 423 108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra
Corporate Office: 52, 5th Floor, Maker 'F', Cuffe Parade, Mumbai - 400 005.
Tel: (022) 22184291
CIN: L01110MH1933PLC001930

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

This information is also available on the website of the Company i.e. www.ravalgaon.in and on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

Place: Mumbai
Date: November 06, 2020

For THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED.
Sd/-
Harshvardhan Doshi
Chairman and Managing Director

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that Mr. Sunil Jagdishchand Mehra is the owner of Flat No. 2702/A, Glen Croft CHS Ltd, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076, area admeasuring 870 sq. ft. Built up along with One Podium Parking No. 87 and holding 5 shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 891 to 895 (both inclusive) under Share Certificate No. 183 as member of the society and Mrs. Shipli Sunil Mehra is the owner of Flat No.2702/B, Glen Croft CHS Ltd, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076, area admeasuring 820 sq. ft. Built up along with One Open to Sky Level Podium Parking No.62 and holding 5 shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 896 to 900 (both inclusive) under Share Certificate No. 184 as member of the society (hereinafter referred to as the "said Flats"). The said Mr. Sunil Jagdishchand Mehra and Mrs. Shipli Sunil Mehra are desirous of selling their respective flats to Mr. Anurag Gopaldas Verma by registered Agreement for Sale / Sale Deed for the consideration and on the terms and conditions mentioned therein. Any person having any claim / right against the said Flats by way of inheritance, legacy, transfer, mortgage, sale, gift, lien, charge, lease, trust, licence, easements or otherwise howsoever are hereby required to make the said known in writing to undersigned having office at 311, Varma Chambers, 3rd Floor, 11, Homji Street, Near Homniman Circle, Fort, Mumbai - 400 001, within 15 days of date hereof failing which it will be presumed that no person has any claim / right against the said Flats and Mr. Sunil Jagdishchand Mehra and Mrs. Shipli Sunil Mehra shall be free to deal with the said Flats.

Place: Mumbai
Date: 05.11.2020
Anant B. Shinde & Co.,
Advocates
311, Varma Chambers, 3rd Floor, 11, Homji Street, Near Homniman Circle, Fort, Mumbai - 400 001.

मुख्य कार्यालय विरार, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर, पिन-४०१ ३०५
दूरध्वनी : ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६,
फॅक्स : ०२५०-२५२५१०७
ई-मेल : vasaivirarcorporation@yahoo.com

**पाणी पुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व
प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना क्र.**

सन २०२०-२१, २०२१-२२ या द्विवार्षिक वित्तीय वर्षाकरिता वसई विरार शहर महानगरपालिका पाणी पुरवठा योजना सुयोग्य उद्भव १०० द.ल.ली (सुयोग्य टप्पा-१ व ३) उसागांव/शिरवली उद्भव २० द.ल.ली. क्षमता योजनेच्या जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे कामाची कोरे निविदा फॉर्म <https://mahatenders.gov.in> या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०६.११.२०२० पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा. क्र. व.वि.श.म./श.अ./पा.पु./३७९/२०२०
दिनांक : ०५.११.२०२०

Please Visit our official web-site
(<https://mahatenders.gov.in>)

सही / -
शहर अभियंता
वसई विरार शहर महानगरपालिका

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.
(CIN: L28920MH1987PLC043472)
Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24938888;
E-mail: hind@associatedgroup.com;
Website: <https://www.associatedgroup-investors.com>

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020, to consider inter-alia the Unaudited Financial Results of the Company for the 2nd quarter ended on 30th September, 2020.

This information is also available on the website of the company <https://www.associatedgroup-investors.com> and on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com

For Hind Aluminium Industries Ltd.
Sd/-
Shalish Daga
Managing Director

Place: Mumbai
Date: 05/11/2020

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that we are investigating the title with respect to "World Villa (flat) - 4601" situated on the 46th Floor in the West Wing of the building known as "World One", admeasuring 4,714 square feet carpet area along with four car parking spaces situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 ("Premises"), bearing CTS Nos. 443, 444, 445, and 446, and more particularly described in the Schedule hereunder written. Any person / entity having any claim on the Premises or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, license, tenancy, lien or otherwise howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address mentioned below, within 14 (fourteen) days from the publication hereof, otherwise the claim/objection, if any, will be considered as waived and/or abandoned.

Dated this 6th day of November, 2020

Sd/-
For Mustafa Motiwala
Advocate and Solicitor
C/o. Clasis Law & Associates,
1st Floor, Bajaj Bhawan, 226, Nariman Point, Mumbai - 400 021

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(Description of the Premises)**

"World Villa (flat) - 4601" situated on the 46th Floor in the West Wing of the building known as "World One", admeasuring 4,714 Sq. Ft. Carpet area standing on land bearing CTS Nos. 443, 444, 445, and 446, situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400 013.

SYMBOLIC POSSESSION NOTICE

ICICI Bank
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No -B3, WIFIT IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604

Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Tusharkant S Belsare, Krunal Tusharkant Belsare & Mangla Tryambakrao Vithade- LBNAG00004640875	Apartment No 405, 4th Floor, B-Wing"Atharv Nagari IV", Situated At Plot No R-03 And R-06 Kh No. 01, Mouza Pipala, P.S.K. 38, Situated At Village Pipala Gram Panchayat, Mz Pipala Near Ensara City Nagpur, Kh No 1, Nagpur- 440024/ 03 November 2020	February 13, 2020 Rs. 23,51,742.00/-	Nagpur

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : 06-11-2020
Place : Nagpur
Authorized Officer
ICICI Bank Limited

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED
Corporate Identity Number : U65993TN2008PLC069837 | Regd. Office: No. 1, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600032
Corporate office: 27A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai, TamilNadu - 600032
Tel : (044) 39252525 Website : www.hindujaleylandfinance.com Email : compliance@hindujaleylandfinance.com

Statement of Unaudited financial results for the half year ended September 30, 2020 (INR In Lakhs)

PARTICULARS	Six months period ended		Year ended
	30-Sep-2020	30-Sep-2019	
	Un - audited	Un - audited	Audited
Total Income from operations	134,267	139,947	292,748
Net profit for the period before tax	18,482	20,063	43,903
Net profit for the period after tax	13,788	13,260	29,197
Other comprehensive income (net of tax)	8,414	6,386	23,010
Total comprehensive income (net of tax)	22,202	19,646	52,207
Paid up equity share capital	46,975	46,975	46,975
Reserves	299,942	245,169	277,660
Net worth	346,917	292,144	324,635
Paid up debt capital / Outstanding debt	1,637,517	1,701,807	1,698,681
Debt equity ratio	4.72	5.83	5.23
Earnings per equity share (face value Rs.10 each)#			
- Basic (in Rs.)	2.94	2.82	6.22
- Diluted (in Rs.)	2.94	2.82	6.21

earnings per share for the interim period is not annualised

Notes:
1.The financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles prescribed under section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
2.The above results of the Company were reviewed by the Audit Committee at their meeting held on November 03, 2020 and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on November 04, 2020.
3.The figures have been presented in accordance with the format prescribed for the financial statements for a Non-Banking Finance Company ("NBFC") whose financial statements are drawn up in compliance of the Companies (Indian Accounting Standards) Rules,2015, in Division III of Notification dated 11 October 2018 issued by the Ministry of Corporate Affairs Government of India.
4.Moratorium in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines:The outbreak of Covid-19 pandemic across the globe & India has contributed to a significant decline and volatility in the global and Indian financial markets and slowdown in the economic activities. Pursuant to the guidelines issued by RBI from time to time the Company has granted moratorium, to the eligible borrowers as per the policy approved by the Board of Directors of the Company on the payment of instalments falling till August 31, 2020. For the purpose of asset classification on all such accounts, the number of days past due excludes the moratorium period, as per the policy.
5.Estimation uncertainty relating to COVID-19 global health pandemic:In assessing the recoverability of loans, the Company has considered internal and external sources of information, upto the date of approval of these financial results. The Company has considered the current indicators of future economic conditions and has developed estimates and applied management overlays for the purpose of determination of the provision for impairment of financial assets. Given the uncertainty over the potential macro-economic condition and external developments including the final decision of the Honourable Supreme Court of India in relation to moratorium and other related matters, the eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results and the Company will continue to monitor any material changes to the future economic conditions, which will be given effect to in the respective future period when the changes occur.
6.The secured redeemable non-convertible debentures issued by the Company are secured by exclusive charge on hypothecation of specific loan receivables in addition to a first ranking mortgage of an immovable property in favour of trustees for certain NCD's, all aggregating to a security cover of upto 110% as per the terms of issue.
7.The Code on Social Security, 2020 (the "Code") has been enacted. The date of coming into force of the various provisions of the Code is to be notified and the rules thereunder are yet to be announced. The potential impact of the change will be estimated and accounted in the period of notification.
8.Figures of the previous half year /year have been regrouped and/or reclassified to conform to the current period's classification.

Place : Chennai
Date : November 4, 2020
For Hinduja Leyland Finance Limited
Sachin Pillai
Managing Director & CEO

PRATAAP SNACKS LIMITED
Registered and Corporate Office: Kharsa No. 378/2, Nemwar Road, Near Makrand House, Indore, Madhya Pradesh, 452020, India
Tel: (91 731) 243 9999; Fax: (91 731) 243 7605; CIN: L15311MP2009PLC021746; Website: www.yellowdiamond.in; E-mail: compliance@yellowdiamond.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED IND AS FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020
(INR in lakhs except as stated)

PARTICULARS	QUARTER ENDED			HALF-YEAR ENDED		
	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited
Total revenue from operations	32,669.55	19,573.81	38,800.22	52,243.36	71,899.63	1,39,379.42
Net profit for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	1,095.01	(754.70)	1,554.75	340.31	2,755.15	3,367.55
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	1,095.01	(754.70)	1,554.75	340.31	2,755.15	3,367.55
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	844.04	(595.89)	1,198.97	248.15	2,164.28	4,691.96
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	842.74	(597.20)	1,202.10	245.54	2,170.53	4,675.12
Paid-up equity share capital - Face value INR 5 each	1,172.65	1,172.65	1,172.65	1,172.65	1,172.65	1,172.65
Other equity (as shown in the audited balance sheet of the previous year)						59,627.04
Earnings per share of INR 5 each (Not Annualised)						
Basic - INR	3.60	(2.54)	5.11	1.06	9.23	20.01
Diluted - INR	3.60	(2.54)	5.11	1.06	9.23	20.01

Notes:
1 The above consolidated Ind AS financial results of the Group have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 5 November 2020.
2 The Group has determined "Snacks Food" as a reportable segment as evaluated by the chief operating decision maker for allocation of resources and assessing the performance. There are no other reportable segment as per Ind AS 108 "Operating Segment". Accordingly, no separate segment information has been provided.
3 In accordance with the requirements of Ind AS 16 "Property, Plant and Equipment", the Group has reassessed the useful life of property, plant and equipments and has revised the estimated useful life of plant and machineries to 15 years from the existing useful life of 10 to 21 years on the basis of technical evaluation carried out by the management's expert. The effect of the said change is recognised prospectively w.e.f. 1 July 2020 as per the requirements of Ind AS 8 "Accounting Policies, Changes in Accounting Estimates and Errors". Consequent to this change, depreciation and accumulated depreciation is lower and net profit before tax is higher by INR 326.49 lakhs for the quarter and half year ended 30 September 2020. Further, the balance of other equity is higher by INR 248.12 and basic and diluted earnings per share (not annualised) is higher by INR 1.06 as at and for the quarter and half year ended 30 September 2020.
4 During the quarter ended 30 September 2020, the Holding Company has distributed dividend @ INR 1 per share amounting to INR 234.53 lakhs as approved by shareholders in its annual general meeting on 18 September 2020 for the financial year 2019-20.
5 On account of the spread of COVID-19 virus, the Government of India had imposed a complete nation-wide lockdown on March 24, 2020 leading to shut down of the Group's manufacturing facilities (including contract manufacturing facilities) and operations. During the quarter, the Group has resumed operations at all its manufacturing facilities and is currently in the process of scaling up its operations. As the products manufactured by the Group are covered under essential services, the impact has been less significant. Management believes that the pandemic is not likely to impact the recoverability of the carrying value of its assets. Management is closely monitoring the developments and possible effects that may result from the current pandemic on its financial condition, liquidity and operations and is actively working to minimize the impact of this unprecedented situation. As the situation is continuously evolving, the eventual impact may be different from the estimates made as of the date of approval of these consolidated Ind AS financial results.
6 The Key audited standalone financial information are as under:

PARTICULARS	QUARTER ENDED			HALF-YEAR ENDED		
	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited
Total revenue from operations	28,512.80	16,516.84	34,293.88	45,029.64	63,377.23	1,22,599.80
Profit before tax	1,266.44	(578.98)	1,592.45	687.46	2,846.74	3,820.91
Profit after tax	985.89	(465.48)	1,206.90	520.41	2,192.18	3,086.91

7 The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Ind AS Financial Results for the Quarter and Half-Year ended 30 September 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated Ind AS Financial Results for the Quarter and Half-Year ended 30 September 2020 are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.yellowdiamond.in).

For Prataap Snacks Limited
Amit Kumar
MD and CEO

Place: Indore
Date: 5 November 2020

Bajaj Electricals Ltd.
BAJAJ Inspiring Trust

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER 2020
(₹ in Lakhs except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended			Six months ended		Year ended
		30-Sep-20 (Unaudited)	30-Jun-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)	
1	Total income from operations	121,771	60,829	109,565	182,600	240,271	498,723
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7,278	(6,050)	(2,810)	1,228	(472)	1,001
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7,278	(3,206)	(2,810)	4,072	(472)	1,001
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,311	(1,660)	(3,254)	3,651	(1,884)	(1,028)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	5,562	(333)	(3,642)	5,229	(2,192)	(1,919)
6	Equity Share Capital	2,277	2,275	2,049	2,277	2,049	2,275
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				139,293	96,809	131,741
8	Network				140,149	98,848	134,006
9	Debtenture redemption reserve				4,625	4,625	4,625
10	Earnings per share after exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)	4.65	(1.46)	(3.14)	3.20	(1.82)	(0.99)
	Diluted :	4.64	(1.46)	(3.14)	3.20	(1.82)	(0.99)
	Earnings per share before exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)	4.65	(3.96)	(3.14)	0.71	(1.82)	(0.99)
	Diluted :	4.64	(3.96)	(3.14)	0.71	(1.82)	(0.99)
11	Debt Equity Ratio				0.39	1.48	0.71
	Debt Service Coverage Ratio				1.13	1.11	1.32
	Interest Service Coverage Ratio				1.25	0.95	1.06
	Asset coverage ratio				3.00	1.58	2.25

KEY NUMBERS OF STANDALONE FINANCIAL RESULTS
(₹ in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended			Six months ended		Year ended
		30-Sep-20 (Unaudited)	30-Jun-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)	
1	Total income from operations	121,417	60,774	109,184	182,191	239,599	497,709
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7,360	(4,239)	(2,588)	3,121	143	2,239
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,396	(2,717)	(3,299)	2,679	(1,559)	(13)

The above information has been extracted from the detailed consolidated unaudited financial results for the six months ended 30th September 2020 which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajelectricals.com.

By order of the Board of Directors
for Bajaj Electricals Limited
Shekhar Bajaj
Chairman & Managing Director

Place: Mumbai
Date: November 5, 2020

CIN : L31500MH1938PLC009887 | Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai -400 001.
Tel. 022-61497000 Website : <http://www.bajajelectricals.com> Email : legal@bajajelectricals.com

मुलांपासून आजोबांपर्यंत एकच निवड

जन्तुसामान्यी महाराष्ट्री

नावशक्ति

किंमत ३ रुपये

www.navshakti.co.in